

## Top 20 General Science MCQs for Maharashtra, SSC and Railway 06 May 2024

1. खालीलपैकी कोणते रोग विषाणूमुळे होतात?  
[A] इबोला  
[B] एड्स  
[C] सास  
[D] वरील सर्व  
बरोबर उत्तर: [D] वरील सर्व
2. संक्रमित प्राणी, पक्षी आणि कीटक यांच्या चावण्याने माणसाला पसरणाऱ्या विषाणूचे नाव सांगा?  
[A] रेबीज व्हायरस  
[B] इबोला व्हायरस  
[C] फ्लेविव्हायरस  
[D] वरील सर्व  
बरोबर उत्तर: [C] फ्लेविव्हायरस
3. होस्ट श्रेणीवर आधारित, व्हायरसचे वर्गीकरण केले आहे:  
[A] बॅक्टेरियोफेज  
[B] कीटक विषाणू  
[C] स्टेम व्हायरस  
[D] अ आणि ब दोन्ही  
बरोबर उत्तर: [D] A आणि B दोन्ही
4. यजमान सेलमध्ये, आरएनए विषाणूची प्रतिकृती येथे घडली...  
[A] केंद्रक  
[B] सायटोप्लाझम  
[C] माइटोकॉन्ड्रिया  
[D] सेन्ट्रीओल  
योग्य उत्तर: [B] सायटोप्लाझम
5. व्हायरसबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?  
[A] व्हायरसमध्ये राइबोसोम नसतो.  
[B] विषाणू प्रथिने बनवू शकतात.  
[C] विषाणूचे त्यांच्या आकारानुसार वर्गीकरण केले जाऊ शकते.  
[D] A आणि C दोन्ही बरोबर आहेत  
बरोबर उत्तर: [D] A आणि C दोन्ही बरोबर आहेत

6. सेल डिल्लीच्या सुधारित भागाने स्वतःला झाकून संरक्षणात्मक लिपिड लिफाफा तयार करणाऱ्या विषाणूचे नाव सांगा?
- [A] इन्फ्लूएंझा विषाणू  
[B] एचआयव्ही  
[C] A किंवा B नाही  
[D] अ आणि ब दोन्ही  
बरोबर उत्तर: [D] A आणि B दोन्ही
7. व्हायरस यादवारे पसरू शक्तो:
- [A] दूषित अन्न किंवा पाणी  
[B] स्पर्श  
[C] खोकला  
[D] वरील सर्व  
बरोबर उत्तर: [D] वरील सर्व
8. कोणत्या कालावधीनंतर विषाणू शरीरात तयार होतात आणि यजमानावर परिणाम करू लागतात?
- [A] उष्मायन काळ  
[B] अनकोटिंग  
[C] आत प्रवेश करणे  
[D] वरीलपैकी काहीही नाही  
बरोबर उत्तर: [A] उष्मायन कालावधी
9. दुहेरी अडकलेला DNA कोणत्या विषाणूमध्ये आढळतो?
- [A] पॉक्सव्हायरस  
[B] पोलिओमायलिटिस  
[C] इन्फ्लूएंझा व्हायरस  
[D] वरीलपैकी काहीही नाही  
बरोबर उत्तर: [ए] पॉक्सव्हायरस
10. व्हायरस प्रथिन कवचाच्या आत डीएनए किंवा आरएनए जीनोमने बनलेला असतो ज्याला खालील नावाने ओळखले जाते:
- [A] कॅप्सिड  
[B] यजमान  
[C] लिफाफा  
[D] झोम्बी  
बरोबर उत्तर: [ए] कॅप्सिड

11. खालीलपैकी कोणती निसर्गातील मूलभूत शक्ती नाही?

- [A] गुरुत्वाकर्षण
  - [B] चुंबक्त्व
  - [C] मजबूत आणिक शक्ती
  - [D] विद्युत चुंबकीय बल
- बरोबर उत्तर: [B] चुंबक्त्व

12. अणुक्रमांक 6 असलेल्या घटकाचे रासायनिक चिन्ह काय आहे?

- [A] फे
  - [B] सी
  - [C] Au
  - [डी] एच
- बरोबर उत्तर: [B] सी

13. खालीलपैकी कोणता उर्जेचा अक्षय स्रोत नाही?

- [A] सौर
  - [ख] वारा
  - [C] कोळसा
  - [D] जलविद्युत
- बरोबर उत्तर: [C] कोळसा

14. विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे?

- [A] वॅट
  - [B] व्होल्ट
  - [C] ऑपिअर
  - [D] ओम
- बरोबर उत्तर: [C] ऑपिअर

15. खालीलपैकी कोणता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा प्रकार नाही?

- [A] क्ष-किरण
  - [B] मायक्रोवेव्ह
  - [C] ध्वनी लहरी
  - [D] गॅमा किरण
- बरोबर उत्तर: [C] ध्वनी लहरी

16. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या बाहेरील भागातून फिरतो तेव्हा कोणत्या प्रकारचे ग्रहण होते?

- [A] आंशिक चंद्रग्रहण
- [B] पेनम्ब्रल चंद्रग्रहण

- [C] एकूण चंद्रग्रहण  
[D] मध्य चंद्रग्रहण  
बरोबर उत्तर: B [पेनम्ब्रल चंद्रग्रहण]
17. लघुग्रह पट्टा कोठे आहे?  
[A] बृहस्पति आणि शनि दरम्यान  
[B] मंगळ आणि गुरु दरम्यान  
[C] शनि आणि नेपच्यून दरम्यान  
[D] बुध आणि शुक्र दरम्यान  
बरोबर उत्तर: B [मंगळ आणि गुरु दरम्यान]
18. हिरवीगार झाडे आणि इतर काही जीव सूर्यप्रकाशाचा वापर कार्बन डाय ऑक्साईड आणि पाण्यासह अन्न संश्लेषित करण्यासाठी कोणती प्रक्रिया करतात?  
[A] श्वसन  
[B] प्रकाशसंश्लेषण  
[C] किणवन  
[D] ज्वलन  
बरोबर उत्तर: B [यूएसए]
19. जॉन्सन स्पेस सेंटरचे थर्मल व्हॅक्यूम चैंबर कोणत्या देशात आहे?  
[A] रशिया  
[B] यूएसए  
[C] ऑस्ट्रेलिया  
[D] इस्रायल  
बरोबर उत्तर: B [फोटोसिंथेसिस]
20. विद्युत प्रवाहाचे SI एकक काय आहे?  
[A] व्होल्ट  
[B] वॅट  
[C] अॅपिअर  
[D] ओम  
बरोबर उत्तर: C [अॅपिअर]